

11th June 2022

BSE Limited
Corporate Relationship Dept
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building,
P.J. Towers, Fort,
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited
5th floor, Exchange Plaza, Plot No.C-1
Block “G” Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai – 400 051

BSE Code : 504112

NSE Code : Nelco EQ

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement- Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations')

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and General Circulars dated 8th April 2020, 13th April 2020, 28th September 2020, 31st December 2020, 13th January 2021 and 5th May 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, we enclose herewith the newspaper clipping of advertisements published in “Business Standard” (English) and “Sakal” (Marathi) published for giving Notice of the 79th Annual General Meeting of the Company to be held on Friday, 8th July 2022 at 3.30 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means only, e-Voting details, procedure for registering email addresses and updation of bank account details and Book Closure for the purpose of payment of dividend to the Shareholders.

The above information is also available on the website of the Company at www.nelco.in.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
NELCO Limited



Girish V. Kirkinde
Company Secretary & Head – Legal


Encl: as above

HAMILTON & COMPANY LIMITED
CIN : U36911MH1920PLC305877
Regd Office: Ground Floor, Empire House, A. K. Nayak Marg, Fort, Mumbai 400001.
Email: r.soni@hamiltonindia.org; Phone: +91 22 2207 7391/22219 7301

Notice of Reduction of share capital
(CP No. 239 of 2020) u/s 66 of the Companies Act, 2013 and rules thereof
The Hon'ble National Company Law Tribunal (NCLT), Mumbai Bench vide its order dated 20th April, 2022 approved reduction of share capital presented by the Company, by approving the minutes set forth herein below:
"The Subscribed, issued and paid-up share capital of Hamilton & Company Limited, the Petitioner Company shall stand reduced or otherwise altered from Rs. 5,93,68,100/- divided into 5,93,681 equity shares of Rs.100/- each to Rs. 5,45,08,900/- divided into 5,45,089 equity shares of Rs.100/- each whereby 48,592 equity shares of Rs.100/- each amounting to Rs. 48,59,200/- out of existing share capital of Rs. 5,93,68,100/- at a consideration of Rs. 1,912/- (Rupees One Thousand Nine Hundred Twelve Only) per share is extinguished and cancelled and that the aggregate amount of Share Capital so reduced will be credited to the Capital Reserve Account."
Further certified copy of NCLT order and minutes filed with Registrar of Companies, Maharashtra, Mumbai were registered on 6 June, 2022.
This advertisement is published as per the directions of the NCLT order.

Sd/-
(ASHISH SUSHIL JALAN)
Director
DIN: 00031311

Date : 11.06.2022
Place : Mumbai



NELCO LIMITED (A TATA Enterprise)
CIN : L32200MH1940PLC003164
Registered Office: EL-6, Electronics Zone, MIDC, Mahape, Navi Mumbai - 400 710, India.
Tel. No.: +91 22 6791 8728, 6739 9100
Email: services@nelco.in | Website: www.nelco.in

NOTICE OF THE 79th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE
NOTICE is hereby given that the 79th Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Nelco Limited ('the Company') will be held on Friday, 8th July 2022 at 3.30 p.m. (IST) via two-way Video Conferencing ('VC') facility / Other Audio-Visual Means ('OAVM') ONLY, to transact the businesses set out in the Notice of the AGM. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and General Circular No.02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No.02/2021 dated January 13, 2021 and General Circular No.2/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), the Company has sent the Notice of the 79th AGM along with the link to the Annual Report for FY 2021-22 on Friday, 10th June 2022 through electronic mode, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent, TSR Consultants Private Limited ('TSR') Depositories and physical copies will be sent only to those shareholders who request for the same.
The Annual Report 2021-22 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 79th AGM is available on the website of the Company at www.nelco.in and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.
Remote e-Voting:
In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretarial Standards - 2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM and during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.
The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:
a. The remote e-Voting facility would be available during the following period:
Commencement of remote e-Voting From 9.00 a.m. (IST) on Monday, 4th July 2022
End of remote e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on Thursday, 7th July 2022
The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time;
b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, 1st July 2022 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM;
c. Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 1800 1020 990 and 1800 22 44 30, as provided by NSDL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only. However, If he/she is already registered with NSDL for remote e-Voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes.
d. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.
Registration of e-mail addresses:
Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Wednesday, 22nd June 2022, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and the Annual Report 2021-22 electronically and to receive login-id and password for remote e-Voting:
a. Visit the link https://tpl.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html
b. Select the Name of the Company from dropdown
c. Enter the Folio No./DP ID, Client ID, Shareholder Name, PAN details, Mobile no. and E-mail id. Shareholders holding shares in physical form are required to additionally enter one of their share certificate numbers.
d. System will send OTP on mobile no and email id.
e. Enter OTP received on mobile no and email id.
f. The system will then confirm the e-mail address for the limited purpose of service of Notice of AGM and Annual Report 2021-22.
The above system also provides a facility to the Members holding shares in physical form to upload a self-attested copy of their PAN Card, if the same is not updated in accordance with the requirements prescribed by SEBI.
For permanent registration of their e-mail address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant ('DP') and to TSR for those Members holding shares in physical form.
Updation of bank account details:
Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:
Physical Holding Send a request letter along with the following documents to the Registrar and Transfer Agent of the Company, TSR Consultants Private Limited, so that it reaches them latest by Friday, 17th June 2022:
a) a signed request letter mentioning your name, folio number, complete address and following details relating to bank account in which the dividend is to be received:
i) Name and Branch of Bank and Bank Account type;
ii) Bank Account Number & Type allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;
iii) 11 digit IFSC Code.
b) self-attested copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly;
c) self-attested copy of the PAN Card; and
d) self-attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company
Demat Holding Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective Dps.
In case of any queries / grievances connected with remote e-Voting, you may refer to the Frequently Asked Questions and e-Voting user manual for Members available at the 'Downloads' Section of www.evoting.nsdl.com or call on the toll-free number: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Mr. Abhijeet Gunjal at evoting@nsdl.co.in.
Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL.
Login type Helpdesk details
Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdsindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542-43
Mr. P. N. Parikh (FCS 327) or failing him, Mr. Mitesh Dhabliwala (FCS 8331) of M/s. Parikh and Associates, Company Secretaries has been appointed by the Board of Directors of the Company as Scrutinizer for scrutinizing the remote e-Voting process as well as for voting during AGM, in a fair and transparent manner. The results of the remote e-Voting and votes cast during the AGM shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.nelco.in and on the website of NSDL www.evoting.nsdl.com immediately after their declaration, and communicated to the Stock Exchanges where the Company's Equity Shares are listed viz. BSE and NSE and be made available on their respective websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com.
Book Closure and Dividend:
Notice is further given pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, as amended from time to time, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 23rd June 2022 to Thursday, 30th June 2022 (both days inclusive) for the purpose of the 79th AGM and payment of dividend for the financial year 2021-22. The dividend, if declared by the Members, will be paid on and from Tuesday, 12th July 2022. In case the Company is unable to pay the dividend to any Member in their bank accounts through electronic or any other means, due to non-registration of bank account details by the Members, the Company shall despatch the dividend warrant / cheque/ demand draft to such Members at the earliest, on normalisation of postal services and other activities.
For Nelco Limited
Sd/-
Girish V. Kirkinde
Place : Navi Mumbai
Date : 10th June 2022
Company Secretary & Head- Legal

NOTICE
Late Mr. ANTHONY FRANCIS CAMILO, a member of GREEN VIEW BUILDING Co.-op. Hsg. Soc. Ltd. and Co-owner of Flat No.A-9, Second floor, Green View Building Co-op. Hsg. Soc. Ltd., Plot No. 13/14, Survey No. 32, Samarth Ramdas Nagar, Navghar, Vasai Road (E), Tal. Vasai, Dist. Palghar, died on 26/01/2009 without making any nomination or a Will. The Society transferred the 50% shares and the said Flat in the name of his Son and the other co-owner MR. LAWRENCE FRANCIS CAMILO. The Other Legal heirs of the deceased have given their No objection for the same. My clients MR. DHARMAN B. Panchal & Mr. Bhagwanlal Khemji Panchal intends to purchase the abovesaid flat. Claims / Objections are hereby invited from the heir or heirs or other claimants/Objector or objections to the Transfer of the said Shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society, or to us at the below mentioned address. If no claims/ objections are received within the period prescribed above, the 50% shares and interest of the deceased member in the Capital/property of the society shall be construed to be legally transferred in the name of MR. LAWRENCE FRANCIS CAMILO & the transaction shall be completed by my clients without any reference to any such claim & the same will be deemed to have been waived or abandoned permanently.
Adv. Parag J. Pimple
S/4, Ground floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar-401 203
Mob:9890079352 Date : 11/06/2022

CAD-784 ODISHA MINING CORPORATION LIMITED
OMC House, Bhubaneswar-751001, Odisha
CIN: U13100OR1956SGC000313, www.omcltd.in
E-procurement notice
Bid document No.: OMC/E-PROC/CMC/70/2022 dated 09-Jun-2022

1	Work name	Engagement of an external agency for Supply, Installation, Commissioning & Three Years AMC of 80-MT Electronic Weigh Bridges at different Mines of OMC(through e-tendering)
2	Availability of tender documents on the e-tendering portal of Government of Odisha	Date: 10-Jun-2022; Time: 05.00 PM
3	Last date for sending queries to OMC	Date: 21-Jun-2022;Time: 05.00 PM; queries may be sent by email to pkpanigrahi@odishamining.in, cmc@odishamining.in
4	Pre-bid meeting	Date: 23-Jun-2022;Time: 03.30 PM; Venue: Through Video Conferencing
5	Issue of responses to pre-bid queries, addendum/ corrigendum, if required	Date: 29-Jun-2022
6	Bid Due Date	Date: 13-Jul-2022;Time: 05.00 PM
7	Opening of Techno-Commercial Bid	Date: 13-Jul-2022;Time: 05.30 PM
8	Opening of Price Bid	To be informed to the Technically Qualified Bidders
9	Tender Paper Fee (non-refundable) including GST	Amount: INR 11,800/- (Rupees Eleven Thousand Eight Hundred only) including GST @18% Payable online on the e-tender portal of Government of Odisha (www.tendersodisha.gov.in)
10	Earnest Money Deposit (EMD)	Amount: INR 20,00,000/- (Rupees Twenty Lakh only) Payable online on the e-tender portal of Government of Odisha (www.tendersodisha.gov.in)

All other details can be seen from the Tender Document available on the e-procurement portal of the Government of Odisha (www.tendersodisha.gov.in) and on the website of OMC (www.omcltd.in). OMC reserves the right to reject any or all bids without assigning any reason thereof.


Sd/-
Advisor (C&P)

OIPR No-30005/11/0052/22-23

Weekend Business Standard
MUMBAI EDITION
Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Dainik Bhaskar, Plot no. 10.11, Sector 8, Industrial Area, Govindpura, Bhopal (M.P.)-462023. & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, PB.Marg, Worli, Mumbai- 400013
Editor : Shaillesh Dobhal
RNI No. MAHENG/2013/53717
Readers should write their feedback at feedback@bsmail.in
Fax : +91-11-23720201
For Subscription and Circulation enquiries please contact:
Ms. Mansi Singh
Head-Customer Relations
Business Standard Private Limited.
H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, PB.Marg, Worli, Mumbai - 400013
E-mail: subhs_bs@bsmail.in
"or sms, REACHBS to 57575"
OVERSEAS subscription: (Mumbai Edition Only)
One year subscription rate by air mail INR 51765/- USD 725
DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgment. Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redissemination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.
No Air Surcharge

PUBLIC NOTICE
We are inviting claims and objections from members of general public that my client Shree Variya Kumbhar Samaj intends to purchase from M/s Master Ji & Company a partnership firm, through its partners 1) Mr. Rajesh J. Singh, age 50 years, 2) Mr. Omprakash H. Kumawat, age 60 years 3) Mr. Joseph Mudaliar, age 59 years having office address at 74/A, Government Industrial Estate , Charkop, Bhabrekar Nagar, Kandivali (West), Mumbai-400067 who are claiming to be the owners of all the pieces and parcel of the property being an open plot of land admeasuring area 4500 Sq. Ft. Equivalent to 418.06 Sq. Mtrs. Lying and situated at Survey No. 72 (pt), Hissa No. 02 (pt), C.T.S. No. 339 (pt), Jankalyan Nagar, Near Sonata CHS, Marve Road, Malad (West) of Village: Malwani, Taluka: Borivali, Mumbai 400 095.
Any person having any claim in respect of the said referred Premise and the shares by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 7 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims, if any, have been waived off and that the said property is free from all encumbrances.
DESCRIPTION OF THE PROPERTY
Being an open plot of land admeasuring area 4500 Sq. Ft. equivalent to 418.06 Sq. Mtrs. Lying and situated at Survey No. 72 (pt), Hissa No. 02 (pt), C.T.S. No. 339 (pt), Jankalyan Nagar, Near Sonata CHS, Marve Road, Malad (West) of Village: Malwani, Taluka: Borivali, Mumbai 400 095.
ARSHIL AJAY SHAH
Advocate
T2, 3rd Floor, Machinery House, B. Bharucha Marg, Kala Ghoda, Fort, Mumbai-400 023
Tel- 9327441139
Email:- arshilshah@hotmail.com
Place : Mumbai
Date : 11.06.2022

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given for the information of public that MR. HARISH VISHANJI RUPAREL AND MRS. ILA HARISH RUPAREL were the bonafide members of the HANSHA SAGAR CO-OP. HSG. SOC. LTD., situated at L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai - 400 080 and as such they were holding five fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. from 86 to 90 (both inclusive) covered by Share Certificate No. 18 and a Residential Flat No. 19 on the Fourth Floor in the Building known as HANSHA SAGAR of the said Society. (hereinafter for short referred to as "the said Shares" and "the said Flat").
MR. HARISH VISHANJI RUPAREL died intestate on 20/03/2010 leaving behind him, his wife SMT. ILA HARISH RUPAREL and his son MR.VIJAY HARISH RUPAREL as the only legal heirs: There are no other legal heirs/legal representatives left behind by MR. HARISH VISHANJI RUPAREL except the above. After death of MR. HARISH VISHANJI RUPAREL his wife SMT. ILA HARISH RUPAREL has been appointed as a member of the Society.
All persons, Government Authorities, Bank/s, Financial Institutions/ etc. having any claim against or to the said Flat of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession, inheritance, lease, license, lien, exchange, maintenance, charge, trust, agreement, share, easement or otherwise howsoever or whatsoever are required to make the same known in writing to the undersigned at her office at Shree Anyadurga, Chaphekar Bandhu Marg, Mulund (East), Mumbai – 400 081, within 14 days from the date hereof, failing which it will be presumed and/or deemed that there are no such claims and if any, the same have been waived or abandoned and my clients will be free to proceed with the transaction in respect of the said Flat without reference to any such claims.
(DARSHANA DRAVID)
Advocate, High Court


MAHAGENCO
Maharashtra State Power Generation Co. Ltd.
Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO, invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following Tenders.

S.N.	Tender NO(Rfx No)/ Description/ Estimated Cost in Rs.
01	3000029283/AMC for Coal Mill Reject Handling and Mechanised wet Ash Handling, Coal Handling from Coal Mill Area and allied Work at Stage-II/ Rs.19467192.72
02	3000029303/Work of Spray insulation of TDBFP Turbine during Capital Overhaul of Unit-8/ R s.474465/-
03	3000029349/Supply of Stable Bleaching Powder Grade-II for WTP-I, CSTPS / Rs.1464550/-
04	3000029368/Supply, Installation and Commissioning of 150W Energy Efficient High bay LED Fixtures at AHP Pump House, CCW Pump House, RWP Pump House, Aundha Pump House, 0 mtr Turbine Basement, 8.5 mtr Turbine House and other Locations at 3x500 MW Unit#5,6&7 CSTPS Chandrapur / Rs.4535833.50
05	3000029127/Procurement of Spares for Rotork make Actuators at Stage-III, CSTPS, Chandrapur / Rs.2794000/-

above floated tender published in MAHAGENCO online Portal .For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website https://eprocurement.mahagenco.in for (Sr.No.1 to 5).
For any query Contact No.8554991818.
Sd/-
CHIEF ENGINEER (O&M)

यूको बैंक UCO BANK
(A Govt. of India Undertaking)
GOLD AUCTION NOTICE
The sale by public auction of ornaments pledged with the Bank in the following advance accounts will be held at the respective branch premises on **27-06-2022** at 12.00 noon the details of the ornaments proposed to be auctioned are given below. **Purity of Gold varies from 18 carat to 22 carat.**

Sr. No	Account Number & Branch Name	Name of the Borrower	Approximate Weight of Gold (Net) in Gram	Reserve Price (Rs.)	Description of Gold
1	28180610011294 KANKAVALI	ANIKET ANIL MANJAREKAR	53.50	2,67,500/-	Haar 1, Mangalsutra 1
2	28180610011317 KANKAVALI	SIDDHESH VIJAY LOKE	40.35	2,01,750/-	Mangalsutra 1, Singal Sar 1, Chain 1, Tops 2
3	28180610011478 KANKAVALI	TRUPTI ASHUTOSH THAKUR	43.30	2,16,500/-	Mangalsutra 2, Ring 1, Zumber + Tap 4, Ring 2
4	30640610007488 KUDAL	YOGESH PRABHAKAR KARANGUTKAR	22.86	1,07,442/-	Mangalsutra 1
5	30650610019030 MALVAN	SHIVAJI BHAU PHATAK	47.00	2,16,200/-	Mangalsutra 1
6	32380610024744 CHIPLUN	SUDESH SAKHARAM JADHAV	4.50	17,550/-	Chain 1
7	30650610013731 MALVAN	SHRIKRISHNA MARUTI CHAVAN	21	99,750/-	Mangalsutra 1
8	30650610013724 MALVAN	SHRIKRISHNA MARUTI CHAVAN	15	71,250/-	Har 1, Zumber Set 1

The said auction shall be subject to the following terms and conditions.
1. The Bank does not guarantee the weight or purity of the Jewelry / Ornaments / Coins, either of its gold contents or otherwise.
2. The Jewels is available for inspection by the intending bidders during business hours on any working day in the Bank.
3. The intending purchasers shall make an earnest money deposit of 25% of Reserve Price.
4. The jewel will be handed over to the highest bidder on payment of the balance amount within 24 hours or on the next working day of the bank during its business hours.
5. If the successful bidder fails to pay the amount the bidder shall forfeit the earnest money and the jewel may be resold within 30 days from that date and shortfall if any in excess of the earnest money shall be recoverable from the bidder who has successfully bid of the earlier auction but did not take delivery of the jewel against payment.
6. The unsuccessful bidder shall be entitled for the refund of the earnest money immediately after the auction is over.
7. It shall be lawful for the bank to stop the auction at any stage without any reason thereto in which case the earnest money shall be returned to whoever makes the deposit.
8. Ultimate decision regarding acceptance of an offer for purchase of jewel through auction would be that of the bank and the bank is not bound to accept the highest offer.
9. Interested bidders may contact Branch Manager of respective branch for inspection of Gold before the auction date between 12.00 PM and 3.00 PM.
Place : Kokan. Date : 08/06/2022
Manager, UCO Bank


CAD-783
ODISHA MINING CORPORATION LIMITED
OMC House, Bhubaneswar-751001, Odisha
CIN: U13100OR1956SGC000313, www.omcltd.in
E-auction Notice (17.06.2022 – 115th & 116th E-auction)
IRON ORE CLO & FINES
The Odisha Mining Corporation Ltd intends to sell various grades of Iron ore CLO & Fines produced at Daitari and Gandhamardan Regions (Block – A & B) and Tiringpahar, Guali, Jiling Langalota, Khandbandh, Banspani & Unchabali (Mahaprabat) of Barbil Region in Keonjhar District and Khandadhar/Kurmitar Mines under Koira Region in Sundargarh District, Odisha through e-auction which will be conducted by MSTC Ltd. The e-auction shall be held from 11.00 A.M. to 2.00 P.M on 17.06.2022.
For details, please visit the website of MSTC i.e. **www.mstcecommerce.com**
ADDL. GENERAL MANAGER (S&M)
OIPR No - 30005/11/0051/22-23

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.
No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/2036/2022 **Date: - 09/06/2022**
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Public Notice
Deemed Conveyance Application No. 182 of 2022
Malad Anand Ashram Co-Op. Hsg. Society Ltd., having its registered address at 42/6, Marve Road, Malad West, Mumbai 400064. ...Applicant Versus (1) M/S. Cosmos Construction (1977) Pvt. Ltd., 69, Rukmani Niwas, Girgaon Road, Mumbai 400004 (2) Shri. Rameshchandra Vithalbai Vyas, (3) Smt. Madhukanta Rameshchandra Vyas Opp.No.2 & 3, Chandra Bhavan Marve Road, Near Chosi Hospital, Malad West, Mumbai 4000 64. ...Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.
Description of the Property. :-

Claimed Area
Unilateral conveyance of land admeasuring 532.54 sq. meters out of larger plot area of 2587.6 Sq. Meters or thereabout bearing CTS No. 632 P at Village Malad, Taluka Borivali, Mumbai Suburban District along with the building in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on **28/06/2022 at 2.00 p.m.** District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4). Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

Sd/-
(K. P. Jebale)
District Deputy Registrar,
Co-operative Societies,
Mumbai City (4)
Competent Authority,
U/s 5A of the MOFA, 1963.


NOMURA
NOMURA FIXED INCOME SECURITIES PRIVATE LIMITED
Registered Office: Ceejay House, 11th Level, Plot F, Shivsagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400018
CIN: U65910MH2007PTC168237

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2022
(₹ in million)

BALANCE SHEET AS AT MARCH 31, 2022			
SOURCES OF FUNDS			
1. Shareholder's funds			
A) Share Capital	3,292.0		
B) Reserves and Surplus	7,531.7		
	10,823.7		
2. Loan Funds			
A) Secured Loans	37,455.8		
B) Unsecured Loans*	8,087.7		
	45,543.5		
	56,367.2		
APPLICATION OF FUNDS			
1. Fixed Assets	79.3		
2. Current Assets, Loans & Advances			
A) Current Assets			
I. Stock-in-Trade			
(i) Government Securities	48,431.8		
(ii) Commercial Paper & Certificate of Deposits	0.0		
(iii) Corporate Bonds & Debentures	7,803.9		
II. Other Current Assets	56,235.7		
B) Loans and Advances **	8,224.9		
	4,035.9		
	68,496.5		
	12,244.8		
	28.1		
	56,223.6		
3. Others			
A) Deferred Tax Asset / (Liability)	64.3		
B) Profit and Loss Account (Debit Balance)	0.0		
	56,367.2		
* Of which call money borrowing's	NIL		
** Of which call money lending's	NIL		
*** Includes short position of G-Sec of ₹ 7,744.1 million			
STATEMENT OF PROFIT AND LOSS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2022			
1. Income			
A) Interest Income	2,674.7		
B) Discount Income	213.8		
C) Profit / (Loss) on Securities	(1,183.5)		
D) Other Income	100.7		
	1,805.7		
2. Expenses			
A) Interest Expense	1,327.4		
B) Administrative and Other Expenses	485.3		
	1,812.7		
	(7.0)		
	(23.2)		
3. Net Loss (Total Comprehensive Income)	3,250.1		
Regulatory Capital Required *	10,823.7		
Actual Capital (Shareholders Funds Less Profit and Loss Account Debit Balance)			
Return on Net Worth	-0.2%		
Notes:			
1 The results have been approved at the Board meeting held on May 25, 2022.			
2 The financials prepared are in compliance with Ind AS.			
3 Securities held as stock in trade are fair valued.			
4 Net borrowings in call: average ₹ 2,828.3 million; peak ₹ 14,500.0 million.			
5 Leverage ratio: average 3.36 times; peak 5.60 times.			
6 CRAR (Quarterly)*			
March 31, 2022	Dec 31, 2021**	Sep 30, 2021**	June 30, 2021**
49.05%	44		

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चार मंत्र्यांचे काटेकोर नियोजन

नेल्को लिमिटेड करिता
सही/-
गिरीश व्ही. किरकिडे
कंपनी सचिव आणि हेड-लीगल